


क्रमांक:मधिसे १०/२००६/प्र.क्र.१/आस्था-३
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक ८ जानेवारी, २००६

प्रति,

विभागीय भाष्यकृत (सर्व)

विषय:- मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार ज्येष्ठतेनुसार सोपविणेवाबत.
महोदय,
दग्दील विषयाबाबत भला असे कळविण्याचे आदेश आहेत की, महाराष्ट्र विकास सेचा वर्ग-१ मधील अधिका-यांच्या निवडुओणीतील ज्येष्ठतेनुसार प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ही जिल्हा परिषदेकडील पदे भरण्यात येतात. यास्तव " मुख्य कार्यकारी अधिकारी " पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवितांना या पुढे ज्येष्ठतेनुसार, ज्येष्ठतम अधिका-याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात याया. तसेच अशा ज्येष्ठतम अधिका-यांविरुद्ध गंभीर तळारी असतील अशा अपवादात्मक परिस्थितीत मुख्य कार्यकारी अधिका-यांनी कारणे नमूद करून कनिष्ठ अधिका-यांकडे अतिरिक्त पदभार सोयविण्यात यावा, ही यिनंती.

आपला,


(कलास शिंदे)
अधर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रतः-

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.